

VEDL/Sec./SE/23-24/224

February 01, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza" Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: VEDL

Sub: <u>Newspaper Advertisement – Loss of Share Certificates</u>

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the copies of the Newspaper Advertisement for intimation of loss of share certificates of the shareholders of the Company published in the following newspapers:

- 1. Financial Express (English)
- 2. Navshakti (Marathi)

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,
For Vedanta Limited

Prerna Halwasiya
Company Secretary & Compliance Officer

### **VEDANTA LIMITED**

**REGISTERED OFFICE:** Vedanta Limited, 1<sup>st</sup> Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530 Email: comp.sect@vedanta.co.in | Website: www.vedantalimited.com

## **■ IPO EXPECTED IN FY25**

# NTPC plans to list green energy arm

NTPC plans to build



PRASANTA SAHU New Delhi, January 30

AFTER THE SUCCESS of the AFTER THE SUCCESS of the listing of renewable energy financing firm Indian Renewable Energy Development Agency (Ireda), state-run power major NTPC is likely bring out an initial public offer (IPO) for its fully-owned subsidiary NTPC Green Energy (NGEL) to mobilise resources for green projects.

(NGEL) to mobilise resources for green projects. The department of invest-ment and public asset manage-ment (DIPAM) has approved an NTPC proposal in this regard to go ahead with the NGEL IPO, sources said. The IPO could the year. The proceeds of the stake sale in the IPO would be used by NGEL for its green and energy. NGEL for its green and energy transition projects including in the areas of green hydrogen,

the areas of green nyurogen, energystorage technologies, etc. NTPC's share price, which was hovering around ₹162 in February 2023, was at a 52-week high of ₹325.7 on January 29. On Tuesday, NTPC share price closed at ₹315.45, down 2.83% from the previous clos-ing price.The government owns 51% of the fossil-renewable

power major.
On January 30, NGEL signed
a pact with the Maharashtra
government for development
of green hydrogen and deriva-

tives (green ammonia, green methanol) of up to 1 million tonne capacity per annum, including pump hydro projects of 2 GW and development of of 2.0W and development of renewableenergy projects with or without storage up to 5.0W in the state. NTPC is in the path or building upan BE capacity of 6.0 CW by 20.3 MGEL aimst to be the flag bearer of NTPC's renewable energy journey with an operational capacity of over 3.4 GW and 2.6 GW in the pipeline including 7 GW under implementation. MGEL has recently signed a Mod for the blending of green hydrogen in the gas networks of the Gujarat State Petroleum Corporation (GSPC) and green hydrogen mobility by setting up green hydrogen fuelling

up green hydrogen fuelling stations in Gujarat. It also aim to explore Pipavav Port as an anchor port by NGEL.

NTPC, Numaligarh Refinery ink pact

NTPC on Tuesday said it has signed a non-binding agree-ment with Numaligarh Refin-ery to explore partnership opportunities for green chem-ical projects. The two CPSEs, through this MOU, intend to enhance their footprint in green chemicals and forayinto sustainable solutions. (With PTI inputs)

## India may see iPhone-like success with Tesla: Garcetti

MUKESH JAGOTA

INDIA MAY REPEAT the success it had with manufacturing iPhones with Tesla vehicles too and it would spread in other areas too as both India and US deepen their engagement, US ambassador Eric Garcetti said

"Iust as India did so marvel-

soon do it with Tesla. See if we can do it with the entire coun-try," he said while addressing the event organised by the try," he said while addressing the event organised by the Indo-American Chamber of Commerce.Apple started mak-ing iPhones in India in 2017. This supported the creation of electronic manufacturing infrastructure. Now the US is the biggest buyer of India-made smartphones with ship-ments growing 340% on year

ERIC GARCETTI, US AMBASSADOR

WE WANT THE EDI FROM CHINA TO SHIFT, BUT IT'S NOT FLOWING INTO INDIA AT THE PACE IT SHOULD BE

to \$2.4 billion in April-October. Tesla is also seeking entry in the Indian market and asking that it be allowed to bring in

products it cannot produce here immediately on concessional duties.

shift, but FDI is not flowing shift, but FDI is not flowing into India at the pace it should be. Instead, it's going to courties in southeast Asia like Vietnam. I would selfishly like to see more of that happening here but I needyour help." Healso expressed his vision for India to become a larger trade partner of the US and viel for changes in export toli-

vied for changes in export poli-cies for both the countries to

achieve their desired goals.
"Export control and export
policies have to change if India
is going to achieve its goals and
America is going to achieve its
goals,"Garcetis said.

He said both the countries
should give each other strategic and geographical preference on trade and the US will
consider preferential treatment in critical and strategic
minerals to India.

### FROM THE FRONT PAGE

# NTPC plans ₹80,000-cr green projects in Maha

THEPLANINCLUDES pumped storage projects of 2 gigawatt and development of renewable energy projects with or withoutsorage of up to 5 gigawatt, the company said.

Additionally, the company also signed a non-binding MoU with Numaligarh Refinery, a subsidiary of Oil India, for a partership hamboc-based hine

nership bamboo-based bio-refinery at NTPC Bongaigaon

retinery at NIPC Bongaigaon and other green projects.

"The two CPSEs, through this MoU, intend to enhance their footprint in green chemicals and foray into sustainable solutions to advance the efforts towards achieving the nation's Net-Zero targets and be partner in development of

be partner in development ot North-East Region," the com-pany said in a statement. Analysts see this move as the company's initiative in cre-ating a market space for itself when the demand for green

"The power sector is going towards renewable energy and a lot of demand for clean energy and green hydrogen is coming up," said an analyst who did not wish to be identified. "NTPC will play a role in this and they want to diversify. this and they want to diversify The demand for green hydro-The demand for green hydro-gen is going to go up and com-petitiveness has to increase. NTPC is thus creating a plat-form that they are at the right place when green hydrogen evolves," the analyst added. The two agreements come

evolves," the analyst added.

The two agreements come as part of NTPC's larger ambition of achieving renewable energy capacity of 60 GW by 2032. NTPC's diversification 2032. NTPC's diversification into clean energy projects comes as part of the government's broader objective of tripling its renewable energy capacity to 500 GWby 2030.

In the green hydrogen sec-

tor, the company has already set up several projects including the one of green hydrogen blending with piped natural gas(PNG) in collaboration with Gujarat Gas (GCI) at its Kawas township in January last year. The project was designed to carryout hydrogen blending of 5-20% v/y (volume/volume percentage) in a stagegered percentage) in a staggered

manner.

The government has also been wanting to list the subsidiary for sometime now, however, it hasn't happened yet. A senior official from the power ministry had earlier told FE that the government had wished to list the green arm of the leading power generator by FY24 end.

the leating power generators, FY24 end. NGEL has an operational capacity of over 3.4 GW renew-able energy and 26 GW in the pipeline, including 7 GW under implementation.

## IMF raises India's growth forecast "It is eminently possible for

"It is eminently possible for the Indian economy to grow in the coming years at a rate above 7% on the strength of the financial sector and other recent and future structural reforms. Only the elevated risk of geopolitical conflicts is an area of concern," the finance ministry report noted.

the finance ministry report noted.

Meanwhile, the IMF expects the global economyto now grow at 3.196 in 2023,20 bps higher than its previous forecast, on the back of declining inflationary pressures.

It, however, says that the pace of expansion remains slow, and "turbulence" may lie aboad.

ahead.
"The clouds are beginning to part. The global economy begins the final descent toward a soft landing, with inflation declining steadily and growth holding up," said

Pierre-Olivier Gourinchas, chief economist at IMF. "Clobal activity proved resilient in the second half of last year, as demand and sup-ply factors supported major economics,"he said. The IMF expects the US economy to grow at 2.196 in 2024, 60 bps higher than its previous foreast and China's

2024, 60 bps higher than its previous forecast, and China's economy at 4.6%, 40 bps above its earlier projection. "We expect slower growth in the US, where tight monetary policy is still working through the economy, and in China, where weaker consumption and investment continue toweligh on activity." Gourinchass said. "Many other economies."

"Many other economies continue to show great resilience, with growth accel-erating in Brazil, India and

## Musk firm puts brain chip in first human



THE STARTUP'S PRIME Study computer interface to evaluate the safety of the implant and

surgical robot. Neuralink did not immedi-

Neuralink did not immediately respond to a Reuters request for further details.

The company has faced calls for scrutiny regarding its safety protocols. Reuters reported earlier this month that the company was fined for violating US Department of Transportation (DOT) rules regarding the movement of regarding the movement of hazardous materials.

nazardous materiais. The company was valued at about \$5 billion last June, but four lawmakers in late Novem-ber asked the US Securities and Exchange Commission to investigate whether Musk had misled investors about the

misled investors about the safety of its technology after veterinary records showed problems with the implants on monkeys included paralysis, seizures and brain swelling. Musk wrote in a social media post on September 10 that "no monkey has died as a result of a Neuralink implant." He added that the company choose "terminal" monkeys to minimise risk to healthy ones.

# 'Global firms keen on mega campuses in India'

Apple's iPhones in the country has also been a huge success and the company is deepening its presence here.

Under the modified production-linked incentive (PLI) scheme for IT hardware, the

government has already approved the applications of 27 companies such as Dell, HP, Lenovo and Foxconn. These companies will manufacture laptops, servers and personal computers as part of the scheme and will collectively

Ness (2),000 crore.
Vaishnaw said that the government has achieved success in domestic mobile manufacturing, and is nowworking on a strategy for an export-led growth for smartphones and electronics.

"Today. India has become part of the global value chain of mobile phones and electron-ics. Now, we are looking at a strategy of export-led growth rather than simply import sub-stitution and looking at our needs," the minister said. "A

**e**vedanta

van Mukh Manorma C Sha

Pravinchandra Chhotalal Pariki

Ramilahen Pravinchandra Parikh

great opportunity has come

great opportunity has come ourwayand we have reached a level where we can rapidly growour exports, "he added.

On Samsung's move to manufacture laptops in India, analysts said it will give the company a big boost in the enterprise segment and also in getting government orders, all of which will help it in building scale. building scale.

building scale.

"Even if Samsung manufactures a small quantity of laptops, it still makes sense for it to localise. The company has

VEDANTA I IMITED

NOTICE

SGI 106855

SGL111494

400 863064828

400 864421960

781344351

Como El Suswini 1907 (Cue 1939) Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400 093 : +91-22 6643 4500; Fax: +91-22 6643 4530 antalimited.com; Email ID; comp.sect@vedanta.co.in

a huge opportunity to close the market share gap with companies like Acer and Asus in the consumer space,"Tarun Pathak, research director at Counterpoint India, said. According to Pathak, the entire laptop/PC category will get a boost in the near future as various artificial intelli-erance features will get intro-

as various artificial intelli-gence features will get intro-duced in Samsung's devices, which will drive demand for its products. Faisal Kawoosa, chief ana-lyst at Techarc, said: "India

ertifica No.

826050

830156

817687

863065227 381873110

864422359

781345450 For Vedanta Limite for any brand and addresses both demand and supply."

ootn eemand and supply."
"Samsung currently is not a big player in the laptop/PC market in India. Its decision to manufacture laptops in India alongside other electronic categories is a reflection that the company is serious about 'Make in India' and making India its manufacturing hub India its manufacturing hub in the longer term," Navkender Singh, associate vice-presi-dent at International Data Corp (IDC) India, said.

### EMRALD COMMERCIAL LIMITED

CIN No: L29299WB1983PLC036040 18, RABINDRA SARANI, PODDAR COURT, GATE NO 4, 4TH FLOOR, ROOM NO 4, KOLKATA-700001 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTH ENDED ON 31ST DECEMBER, 2023

PARTICULARS	Quarter ending	Corresponding 3 months ended in the previous year	Previous Year Ended
	(31/12/2023)	(31/12/2022)	(31/03/2023)
Total income from operations (net) Net Profit/ (Loss) from Ordinary Activities	981.83	722.74	1,850.41
after tax Net Profit/ (Loss) for the period after tax	4.67	7.89	73.53
(after Extraordinary items)	4.67	7.89	73.53
Equity Share Capital	4,359.88	4,359.88	4,359.88
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)			
Earning Per Share (of Rs. 10/-each)			
Basic	0.001	0.002	0.017
Diluted	0.001	0.002	0.017
NOTE: The above is an extract of the detail with the Stock Exchange under Regulation Requirements) Regulations, 2015.			
rioqui ciricito) riogennini, ne	For EMRA	LD COMMERC	AL LIMITED

## NELCAST LIMITED CIN : L27109AP1982PLC003518 dustrial Estate, Gudur - 524 101. Tel: 08624 - 251266. NELCAST

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2023

				Stand	alone					Consol	idated		
SI.	Particulars	31	Months Ende	d	9 Month	s Ended	Year Ended	3	Months End	ed	9 Month	s Ended	Year Ended
No									30.09.2023				
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	<b>Un-Audited</b>	Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited
1	Total Income from Operations	32297.46	36263.66	33372.85	98200.40	96494.08	128011.84	32297.46	36263.66	33372.85	98200.40	96494.08	128011,84
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional* and/or Extraordinary items)	1388.25	2231.82	712.90	4541.01	3432.48	4031.70	1388.25	2231.82	712.90	4541.01	3432.48	4031.70
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional* and/or Extraordinary items)	3117.06	2231.82	712.90	6269.82	3432.48	4031.70	3117.06	2231.82	712.90	6269.82	3432.48	4031.70
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional* and/or Extraordinary items)	2553.06	1663.89	533.51	4934.58	2525.14	2973.54	2553.06	1663.89	533,51	4934.58	2525.14	2973.54
5	Total Comprehensive Income for the period after tax	2536.77	1641.36	531.27	4885.68	2478.00	2933.19	2536.77	1641.36	531.27	4885.68	2478.00	2933.19
6	Equity Share Capital (Face value of Rs.2/- each fully paid up)	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02	1740.02
7	Other Equity (as showon in the Audited Balance Sheet)						45100.04						45100.04
8	Earnings Per Share of Rs.2/- each (EPS for the Quarters are not annualised) Basic Diluted	2.93 2.93	1.91 1.91	0.61 0.61	5.67 5.67	2.90 2.90		2.93 2.93		0.61 0.61	5.67 5.67	2.90 2.90	

dract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation at of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's webs s Exceptional Items of ₹1728 81 Lakhs on account of profit on sale of land during the quarter ended 31st December 2023

New Delhi

financiales epop.in

TEJAS **Tejas Networks Limited** Regd. Office: J.P. Software Park, Plot No. 25, Sy. No. 13, 14, 17 & 18, Konnapana Agrahara Village, Begur Hohli, Bengaloru-560 100, Karnataka Phone: +91-80-4179-4600 | Fax: +91-80-2852 0201

AND AMALGAMATIONS) ROLES, 2016

AND
IN THE MATTER OF SCHEME OF
AMALGAMATION OF SAANKHYA LABS
PRIVATE LIMITED AND SAANKHYA LABS
STRATEGIC ELECTRONICS PRIVATE
LIMITED WITH TELAS NETWORKS
LIMITED WITH TELAS NETWORKS
LIMITED AND THEIR RESPECTIVE
SHAREHOLDERS

INCOMPORATE LIMTED, a company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having Corporate Identity Number, L72900KA2000PLC026980 and its registered office at JP Software Park, Pto No 25, Sy, No 13, 14,17,18 Konnapana Agrahara Village, Begur Hobli, Bangalore - 560 100, Kamataka, India TEJAS NETWORKS LIMTED,

... Company / Transferee Company

Bagalore - 500 100, Karnataka, India

Notice and Advertisement of Corrigendum to the Notice & Explanatory Statement for convening meeting of equity shareholders and unsecured creditors of Figas Networks.

Limited pursuant to order dated December 07, 2023 of the Hon'ble National Company

Law Tribunal, Bengaluru Bench

Tejas Networks Limited ("Company") has issued a notice dated December 31, 2023 for convening meeting of equity shareholders and unsecured oreditors of the Company ("Meeting") which is scheduled to be held to in Friday, February 08, 2024 at 1000 a.m. and 11:00 a.m. and 11:

Except as detailed in the Corrigendum, all other items of the Notice along with Exp Statement dated December 31, 2023, shall remain unchanged. This Corrigendum available on the website of the Company: www.tejasnetworks.com.

Chairperson appointed by the Tribunal for the Meeting

## ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा सत्कार

नाशिक: १९८३ साली शिवसेनापम्यव बालासाहेब ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे स्थापन केलेल्या व्यंगचित्रकारांची संस्था कार्टूनिस्ट्स कंबाईन आणि नगतंबा शिक्षण संस्था, येवला, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने येवला येथील ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज व्यंगचित्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रभाकर झळके यांनी गेल्या साठ वर्षात जमा केलेला दुर्मिळ व्यंगचित्र संग्रह कार्टूनिस्ट्स कंबाईनकडे जाहीरपणे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्रातील असंख्य मोठ्या व्यंगचित्रकारांनी आमच्या शिक्षण संस्थेत यावं आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं हे आमच्या संस्थेच्या कायम लक्षात राहील असे रुपेश दराडे यांनी म्हटले. कोणताही व्यवसाय करा. त्यासोबत एखादी कला शिका, कारण शिक्षण जीवनाला दिशा देते तर कला जीवन कसे जगायचे ते शिकवते.

मुंबई नगर दिवाणी

दिंडोशी, मुंबई येथील बोरिवली विभाग

सेरिवानी विधाना सेविवान वार क्र. ५०६ सन २०२३ अससीआसभीआय चैक लिमिटेड करनी ऑपियम, १९५६ अनवेर स्थिति आणि जेव्हान चैक प्रतिक्ष चेक्का प्रतिक्ष चेक्का १९५३ आगीत चैक स्थान परातामाश्य बेरिका करनी, विधान क्रमतिक स्थान अससीआसीआय चैक लिमिटेड, च्यतिहान १९००० आसीआसीआय चैक लिमिटेड, च्यतिहान १९००० आसीआसीआय चैक टीवार, प्रधा

आपताआपताआप वक टावस, ४वा मजला, साऊथ टॉवर, वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई–४०० ०५१ आणि शाखा कार्यालय एमआयडीसी टॉवर,

ज्ञान पांचा बजनाराज देनजाबाजात है व्हार ट्रान्स ट्रेड सेंटर जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ बेथे. द्वारा तिचे प्राधिकृत प्रतिनिधी स्वरा राहुल हिलेंकर, वय ३० वर्षे. पतीचे नाव-राहुल हिलेंकर.

... वाद विकब्द नेहा कंडाला विडलांचे नाव - स्थाम केसवानी, वय-प्रौड, फ्लॅट क्र. १५०४, १५वा मजला, एव्हेस्ट वर्ल्ड, जुनीपर ब्लॉक, डोकळी रोड, कोलसेत रोड, डोकळी, ठाणे-४००६०७

आणि श्री साई एंटरप्राईजेस, गाळा क्र. सी-४,

मणीभद्र कॉम्प्लेक्स, दत्तगुरू कंपाऊंड, ठाणे, पिन-४२१ ३०२

सूचना घ्यावी की, सदर सन्माननीय न्यायाल खालील अनुतोषांकरिता वरील नावाच्य

प्रतिवादींद्वारे ०९.०२.२०२४ रोजी स. ११ वा

प्रतिवादाह्वार वर्. २०११ राज्य स्था स. ११ चा. मध्यान्ह येळी न्यायालय खोली क्र. ५ मधील पीठासिन सन्याननीय न्यायाधिश डॉ. श्रीम. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर प्रचलित होणार

आहे.
यादे त्यापुळे विशंती करतात की:ए. योगित करावे की, ह. ८,१०,३०३/(श्यये आर लाख बड़ा हजार तीगतो तीन मात्र) ह. ५,५५०/- (क्यये यात्र) ह. ५,५५०/- (क्यये यात्र लाख बावत्र हजार पाचमो रहिना मात्र) न्हां क. एनस्टीएम्ब्ल्डिक-१९६०-१६० कि.स. मात्रा ह्या हुन्या सामन्त्री वेदीम मात्र) न्हीं क. एसस्टीएम्बल्डिक-१०५५-१६९४, ०,०५० क. एसस्टीटिम्बल्डिक-१०५५-१६९४, ०,०५० ज्ञून, २०५२ रोजीस करिता थी एकुण

रक्कम वसुली आणि/किंवा प्रदानापर्यंत वार दाखल झाल्याच्या तारखेपासून द.सा

,खल झाल्याच्या कार्याः ह्र १०.०१% वैधानिक दराने **लॅन क्र**.

१०.०१% वैधानिक रात्रों क्षेत्र कः 
एक्स्परीसाई०.०३०२२८ किंगा 
आणि एसपीटीएसई०.०३०५५६१९१४ किंगा 
क्षित्र कंपाटी दर्शने व्यावसाह व्यक्तित कंपाटी दर्शने व्यावसाह व्यक्तित कंपाटी 
प्रतिकारीटी रचे आणि व्यक्तित आंत्री. 
प्रतिकारीटी रचे आणि व्यक्तित आंत्री. 
वी. स्ट्रण वाराज्या व्यवसांकरी. 
वी. प्रदक्षणां वाराज्य आणि चील्यांत्री 
स्मानविक नावासांकर्यां क्षेत्र आणि चील्यांत्री 
स्मानविक नावासांकर्यां क्षेत्र 
व्यवसांकरी स्मानविक्ता । 
स्मानविक नावासांकर्यों अन्य 
अपूर्वगांचरिता. 
स्टर रिटांक २० जानेवारी, २०२४ 
प्रवंक्षकांकरिता

जार्दीकरिता वकील कार्यालय:-

कावालव.-विधी पार्टनर्स, वकील

२रा मजला, दारावशॉ हाऊस,

शूरजी बल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट्स, मुंबई- ४०० ००१ प्रती,

हास्यासारखे दुसरे औषध नसते. आयुष्यात उत्साही आणि तरुण राहायचं असेल तर हसा. त्यामुळे तणाव कमी होऊन जे काम करता त्यात प्रचंड यश मिळतं. कारण हास्याचा आणि मेंदूचा अतिशय जवळचा संबंध आहे. हसण्याची सवय म्हणजे इतरांना हसण्याची नव्हे, माणसाला उत्साही ठेवते असे कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांनी

संस्थेचे माजी अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी म्हणाले,प्रभाकर झळके यांचं व्यक्तिमत्व जसं अतिशय टापटीप आहे तसंच त्यांचं कामही टापटीप असतं हा टापटीपपणा असेल तर माणूस झळके यांची उंची गाठ शकतो.

कार्टूनिस्ट्स कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, माजी अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी आणि चारूहास पंडित यांनी तो स्वीकारला. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार आणि जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रुपेशभाऊ दराडे यांच्या हस्ते प्रभाकर झळके यांचा सत्कार

## जाहीर सचना

तमाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, आमचे अशिल **बॉम्बे टॅक्सीमेन्स** को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी **लिमिटेड**, धारक नोंदणी क्र. बीओएम/एचएसजी/३४४२/७२ बाजाएम एस एस जा। १३६४ / उर आणि त्यांचे नोंदणीकृत कार्यालया येथे प्लॉट क्र. ३०६, एल. बी. शास्त्री मार्ग लगत, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०, जे याखाली लिखित परिशिष्टात अधिक तपत्रीलवारपणे विवर्णित मिळकतीचे मालक आणि अन्यथा पूरेसे हकदार यांनी ग्रेट **रु**ह्य बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी टर्फ इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड असा ज्ञात) यांचे त्यांचे नोंदणीकृत पत्ता ज्ञात) वाच त्याच नादणाकृत पत्ता येथे ७ वा मजला, रेशम भवन, वीर निरमन रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२० यांचे नावे निष्पादित ९ मे, २०२२ दिनांकित नोंदणीकृत नसलेले विकास करार आणि १ ऑगस्ट, २०२२ दिनांकित नोंदणीकृत नसलेले सुधारणा विलेख संपुष्टात आणि/किंवा रह केले आहे.

रह करा जाह. कोणीही व्यक्ति याखाली लिखित परिशिष्टात विवर्णित मिळकतीच्या परिप्रिष्टात विवर्णित मिळकतीच्या संदर्भात सदर ग्रेट ब्यू बिल्डकर्सन प्रावंदे (विपिटेड (पूर्वी टर्फ इस्टेट प्राववंदेट विपिटेड असा ज्ञात) किंवा त्यामार्फत किंवा त्या अंतर्गत व्यवहार तित असल्यास ते त्याचा (विचा/त्यांचे स्वतःच्या जोखिमा, खर्च आणि प्राप्ताम वर असेल आणि असा व्यवहार माइया अशितावार बंधनकारक मेळ

## वरील उल्लेखित मिळकतीचे

परिशिष्ट: ते चे सर्व भाग आणि विभाग

पहिला जमिन किंवा ग्राउंड धारक सी.टी.एस क्र. १४७, १४८, १४९, १७२ आणि १७४ (एकत्र केले सीटीएस क्र. १४७ (भाग) मध्ये एल वॉर्ड येथे स्थित एल.बी.एस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई मोजमापित २८५२७ चौरर्स मीटर्स (२८४२४ चौरर्स मीटर्स पीआरसी नसार))

दुसरा एकत्रित जमिन धारक सीटीएस १४७ (भाग) मध्ये एल वॉर्ड येथे स्थित एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई मोजमापित ५८२८.६० चौरसं मीटर्स (५९३०.८० चौरसं मीटर्स पीआरसी नुसार)

पाजारसा नुसार) एकत्रित विद्यमान बॉम्बे टॅक्सीमेन को-ऑपरेटिव्ह हार्असेंग सोसायटी लिमिटेड समाविष्ट चे ७ बिल्डिंग त्यासह २९ विंग ६५६ फ्लॅट आणि ३० कमर्शिकल शॉप त्यावरील नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा च्या मुंबई सिटी आणि मुंबई उपनगर जिल्हा.

सदर दिनांक ३१ जानेवारी २०२४

एलजे ल वकील आणि सॉलिसिटस (इंग्लंड ॲण्ड वेल्स) ३०१, विकास, ११ एनजीएन वैद्य मार्ग (बँक स्ट्रीट) फोर्ट, मुंबई-४०० ००१

ा, हा कंडाल

शनवारा, २०२४ प्रबंधकांकरित नगर दिवाणी न्यायालय दिंडोशी येथीर

काल १३(१) प्राथमध्या शिक्षपुर्वेद हिंदर (एक्सिकेंट) कहा, २०२० प्याप्तिक ३ अपने प्राप्त केले विवादमध्या मात्र करून अर्थोव्या काल ११(३) अर्थोव्या काल ११(३) अर्थोव्या केला १३(३) अर्था १३(३) जी माणी सूचा ज १०२१) श्री. अर्थापुर ट्रेट्स, श्री. तर्वतंत्र पंत्यासाल सामार्थ्या (व्यवेद्या) अर्थीव १) श्री. अर्थामा पंत्रासा सामार्थ्या (प्राप्ता) काल्येस स्वयंत्र अर्थोव्या काल्येस स्वाद १ अर्थेस प्राप्ता काल्येस (प्राप्ता) -(उत्पर्देश) अर्थेस १) विवादमील्या प्राप्तामार्थ्य १९,११,२०२२ रोग्य केलिट, सुविधेव्येद (स्वाप्ता) -(उर्देश) अर्थेस प्राप्ता अर्थेस स्वाद अर्थेस सामार्थ्य अर्थेस स्वाद स्



करण्यात आला. तसेच संस्थेचे

घेतली त्या मयूर गुजराथी यांचा प्राचार्य उत्तम जाधव यांनी सुरेख जाहीर सत्कार आणि कौतुक प्रास्ताविक केले. यावेळी हा करण्यात आला. शेवटी कार्यक्रम यशस्वी करण्यामागे अर्कचित्रकार अतुल पुरंदरे यांनी

## ज्यांनी रात्रंदिवस प्रचंड मेहनत आभार प्रदर्शन केले.

ा स्वार्धिक अपनी हात्रिक स्वार्धिक स्वार्धिक

राखीय ईएमडी बाडवण्यार किंमत (ह.) (ह.) रकका (ह

सॉट	१ आवर्षीबीआय (परिसमापन प्रक्रिया) विनियम, २०१६ च्या नियमन ३२अ नुसार काही दिवासांडी चालू असलेल्या कंपनीची सर्वे सध्याची मालमत्ता	१.०१ कोटी	०.१० कोटी	०.०२ कोटी	
	या प्रक्रियेसाठी महत्त्वाची मर्यादाररेखा खाल	लिप्रमाणे आहेर			
죸.	तपशिल		रोजी	किंवा तदपूर्वी	
3	संभाव्य बोलीदारांनी पात्रता दस्ताऐवज सादर करणे	18	१४-०२-२०२४		
9	पात्र बोलीदाराची घोषणा	- 84	-07-7078		
3	पात्र बोलीदाराची तपासणी किंवा योग्य परिश्रम		23	-02-2028	
¥	ईएमडी ये साइरीकरण		२६	-02-2028	
٩	शिलाय तारीख		92	-02-2028	
ξ	यशस्वी बोलीदाराने (ईएमडीचे निव्यळ) संपूर्ण पेमेंट करण्याची शेव	टबी तारीख	30	-03-2028	
			_		

आहार सूचना वनतेला याद्वारे रेण्यात ये की तु. (१) श्री. तीयक अमूल देवाई (२) डॉ. प्रकाश अमूल देवाई (२) डॉ. प्रकाश अमूल देवाई (३) कुमकुम देवाई आणि (४) श्री. माईक देवाई न्यांचा पत्ता पालम्प्रीवर को न्यांपिरटेक हाकविंग सोवायटी लिगिटेड, बुद्ध लेन, अंधेरी (१), मुंबई ४०० ०५८ ("मानक") यांच्याकडूर बावांतिल लिखित दूरमा परिशृष्टामध्ये अधिक सविस्तराणे वृणिलेल्या त्यांच्या मिळकतीच्या संदर्भातील नारावानान्य जायन सारावाराच्या वागाराच्या नायकाच्या स्वाचारात्य मूळ नामधिकार इस्तावेज (खालील लिखित पहिल्या परिशिष्टात नमूद्) हरवले/गहाळ झाले आहे. कोणतीही व्यक्ती जिच्चाकडे कोणत्याही कारणासाठी आणि कोणत्याही

कारणाच्या आधारे मळ नामाधिकार दस्तावेजाचा ताबा

कारणाच्या जायार पूछ गांगाचका दूसरावजाचा तावा असल्यास किंवा त्याआधारे खातील लिखित दुसऱ्या परिशिष्टामध्ये अधिक सविस्तरपणे वर्णिलेल्या मिळकतीच्या किंवा कोणत्याही भागाच्या किंवा तेथील पोर्शनच्या संदर्भात किंवा विरोधात कोणताही हक असल्यास तसे लिखित गावनाच्या स्पन्ता । क्या नावनाच्या कामाणाल ठेक जनस्यात एवं शिक्षात्र स्वरूपत हर्तावीजी पुराव्यास्त्र आग्रहाता या सूचनेच्या प्रकारानापासून ७ (सात) दिवसांत ३०१, विकास, ११, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे कळाविंग आयरणक आहे, कसूर केल्यास, ते त्यागित, जान, सोसून दिल्याचे समजले जातील आणि बंधनकारक असाणार नाहीत.

### वरील संदर्भित मिळकतीचे परिशिष्ट परिले (नामाधिकार विलेखाची यादी)

्नास्मावकार ।वलखाचा चादा) १. जसवंत एणांडेदास आणि अमृत मानताला देसाई दरस्यान निष्पादित अ. क्र. बीओएम/३१७६/१९५६ धारक ०४ एप्रिल १९५७ रोजीस बांद्रा, मुंबई थेथे हमीच्या उपनिबंधकासह रीतसर नोंदणीकृत १५ मे १९५६ दिनांकित अमिहस्तांकन विलेख

ानिरुपानिर्माति । स्पर्के २. डॉ. असूत एम देसाई यांचे संयुक्त हिंदू कुटुंबाच्या विभागणी संबंधित श्री. एम. पी. अमीन यांचे ०९ ऑक्टोबर १९७२ दिनांकित निकाल. ३. सदर मिळकत विकास करण्यासाठी १) डॉ. अमूल मगनलाल देसाई, २) श्रीम.

इंदिरा अमल देसाई ३) श्री. दीपक अमल देसाई, ४) श्री. प्रकाश अमल देसाई आणि (१) विनोद मोनजी परमार, (२) अशोक बालूभाई देसाई दरम्यान १८ मार्च जारिय (४) जिनाद नानेजा वस्तार, (४) जनाक बालूनाइ दसाइ दरन्यान ५८ नाच १९७४ दिनांकित विक्री करार. ४. पहिल्या भागाच्या त्यामधील विक्रेता म्हणून (१) डॉ. अमूल मगनलाल देसाई

४. पहिल्या भागाच्या त्यामधील विक्रेता म्हणून (१) डी. असूल मानताल देवाई (०) श्रीम. इरिता असूल देवाई (३) श्री. एका असूल देवाई (३) श्री. एका असूल देवाई (३) श्री. एका असूल देवाई (३) श्री. क्वान देवाई, दूसरा भागाच्या त्यागधील पुटीकरण पक्षकार म्हणून भागीदार (१) श्री. किताद मोहनती परासार (२) अशोक बाल्यामी देवाह श्रीस प्राण्याच्या क्यामधील सोहन प्राण्याचील असा अस्तार (३) श्री. तर्वीव अस्ता आणि चीवा भागाच्या त्यामधील सोहमायदी म्हणून रिस्टी प्रामायसी स को-ऑपरेटिक सोहमायदी मिलाटिक दरस्यान भाग घेतलेल्या ०३/०४/१९% प्रतिक्रिक अ.क. वीपराडी-१/८३१/९९% अंतर्गत मुंबई श्रीस्था उप-विषंपकाच्या कर्यालयात रीतसर नीर्त्णीकृत केलेल्या २५ जुलै १९५९ अंतर्गत मुंबई श्रीस्था १९७८ दिनांकित लेखी करार.

### वरील संदर्भित मिळ्कतीचे परिशिष्ट दुसरे

वराल सदामत । मळकताच पाराशष्ट दुसर (सदर मिळकत) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणी जिल्हा आणि उपजिल्ह्यात गाव अंधेरी, तालुका अंधेरीच्या सीटीएस इन. ६६३ (२६६३, ३ ची.मी.), सीटीएस इन. ६६३/ (२५, २६मी.मी.), सीटीएस इन. ६६३/ (२५, २४) ची.मी.), सीटीएस इन. ६६५/ (३३१ ची.मी.), धार्किय सुक्त ,६६५/ (३३१ ची.मी.), धार्किय सुक्त ,६६५/ (३३१, २ ची.मी.) धारक त्यावा उभी रचनेसह अमीन मोकमापित ३३८, ०,० ५ ची.मी. धारक अमीन सह (१) तळमजला आधिक ०३ वरचे मजले समाविद्यित "मान महल मुख्य इमारत", अशी आत इमारत इन. १, वंशी) तळमजला अधिक ०३ वरचो मजले समाविद्यित "असा इमारत इन. १, उच्ची (भी) तळमजला अधिक ०३ वरचो मजले समाविद्यित "असा इमारत इन. १, अध्ये (भी) तळमजला अधिक ०३ वरचो मजले समाविद्यित "एंटरी सिप्टी" अजा जात इमारत इन. ३, अजाहार हीएए अंदी एंटरी, मुंबई १०० ०६१ वर्ष मिल. (१) शेरा असा आणि १३ मंत्र १००० वर्ष मिल. १०० वर् अंधेरी, तालका अंधेरीच्या सीटीएस क्र. ६६३ (२९६३.३ चौ.मी.), सीटीएस क्र (१) १८२६) प्रभावस्त का-आसराटक सालावटा लामटक आणा (१) म. काहतू टेक्किकल इस्टिट्युट्य के इस्तातित जमिनीचा भाग वगळून जमिनीच ते सर्व भाग आणि विभाग आणि पुखैलप्रमाणे सीमबच्द : पूर्व किंवा त्या दिशेने : केशराबाई मुळगावकर (आता कन्याकुमारी को –ऑपरेटिक

पुरा नच्या रचा । स्तानः अवस्थानस्य दुव्यानास्य र जिसार् वन्यानुस्तर्भा का न्यास्यस्य विधायसेस सोसार्वित निर्मिटेड स्थापना दात्री यांची मिककत द्वारे परिचम किंवा त्या दिशोने : खावगी पसेच द्वारे उत्तर किंवा त्या दिशोने : सम् स्युवारास वासनवी रोड द्वारे दक्षिण किंवा त्या दिशोने : महामार दंडाधिकारी न्यायालय, अंधेरीची इमारत द्वारे दिनांकित ३० जानेवारी २०२४

एलजे लॉ अँडव्होकेटस अँण्ड सॉलिसिटर्स (इंग्लंड ॲण्ड वेल्स)

अदानी हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय**ः शिखर, मिठाखली सर्कलजवळ, नवरंगपुरा, अहमवाबाव ३८०००९, गुजरात, भारत **कांपरिट कार्यालय**ःवन बीकेसी, सी-विंग, १००४/५, १० वा मजला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व)

# शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती तीन दिवस पुण्यात

जगदगुरू शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ पणेकरांना होणार आहे. महाराजांचे आगमन बुधवार, दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. होणार आहे. याच दिवशी दुपारी १२.३० वा. महाप्रसाद व सायं. ५.३० वा. संगोष्ठी व महाप्रसादाचे वाटप होईल. गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी लॉ कॉलेज रोड येथील शांतीशीला क्रीडा संकुल येथे

त्यांच्या वेदयुक्त दर्शन, विज्ञान व व्यवहार या विषयावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी असून महाराजांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अॅड. सीमा तिवारी गांनी केले. श्री गोवर्धन पीठाच्या आदिता-आनंट वाहिनीतर्फे कार्यक्रम होणार आहे.शुक्रवार, दि.२ फेब्रुवारी रोजी स. ११.३० वा. संगोष्ठी, दीक्षा व महाप्रसाद दिला जाईल. त्यानंतर जगदुगुरू शंकराचार्य हे

मुंबईला रवाना होतील. दरम्यान तीन दिवस त्यांचा मुक्काम सौ. अवंतिका व श्री. अशिम अशोक पाटील यांच्या शांता रेसिडेन्सी येथे होणार आहे. शांतिशीला सोसायटीचे डॉ. नरेंद्र वैद्य, हेमंत येरवडेकर, वासंती पुरोहित यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी केली आहे. येथे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक. उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर

२९ जानेवारी, २०२४

मुंबई

महाराष्ट्र राज्य को - ऑपरेटिव्ह अपिकेट त्याचालय, मुंबई बांचे कार्यालय ६वा मतता, अर्थालय ६वा मतता, अर्थालय हातम, दिवार्ग वाच्छा ग्रेड, चर्चाट, मुंबई-२० इ. एसएसमिश्च ग्रेडिव्ह नेटिस्ट १८०२ १८०३ १८०१ १८०३ समादद महाराष्ट्र राज्य को - ऑपटेट्व अपिकेट त्याचालय, मुंबई सी. आया आवासाहेब मों, इंडी/२/१२६, चीवन्य को - ऑपटेट्व हात्रीम सोसायटी लि., विवेकानंद नगर, जागे, गित्र ४०००१०.

विरुद्ध १. मुलुंड मयुर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्योदित, प्लॉट क्र. ७, आरपीडी-१, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१. २. श्री. विष्ठुल गंगोरामजी सुकळकर मुलुंड मयुर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, प्लॉट क्र. ७, आरपीडी-१,

मयादित, त्लाट क्र. ७, आरपीडी-१, मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१. वरील नमूद उत्तरबादी सूचना घ्यावी की, वरील नमुद अपिलदारांनी खटला क्र. सीसी/॥/ ४७७/१००६ दिनांक २०/०४/१०२३ मधील न्यायाधिश को-ऑप. न्यायालय क्र. २, मुंबई यांच्या निर्णयाच्या विरोधात सदर अपिलेट न्यायालयासमोर अपील। सर्द्ध अस्तिहें नावालवासांसं अभीश । मधीत वर्षीत पाए , राज्य केता आई आणि की एक ए, हा बतीत पत्थावत १५/०२/२०२१ रोजी स. ११,०० का अभिरांट मेंबर कोर्ट वांच्यासांस् सुनावणीकरिता निश्चित केता आहे. अभिरांट नावालवा केता आहे. अभिरांट नावालवा केता तारीख अभिरांद्धिक स्वाचना करता तारीख अभिरांद्धिक केता तारीख आधीत्स्वित केताचारत रायांतरख्या तारखेस सुनावणी करता. ज सुनावी करेता.

तुमच्या गैरहजेरित सुनावणी होऊन निर्णय केला जाईल. माझ्या हस्ते आणि अपिलेट न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

सही/-(श्री. एस. के. ठाकूर) न्यायालय, मंबई

# PUBLIC NOTICE

Mr. Vilas Prabhakar Thakar, a member of the Vishwas Co-Operative Housing Society and holding flat No B-25 in the building of the society, has ported to the society that the Original Share Certificate bearing Nos from 121 to 125 has been lost/misplaced and an pplication has been made for uplicate Share Certificate

The society hereby invite claims and objections from claimants/objector

objectors for issuance of duplicate share certificate duplicate share certificate within the period of 14 days from publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of Duplicate Share Certificate to the secretary of Vishwas Co-Operative Housing society and If No claims/objections and If No claims/objection are received within the perio prescribed above, the society shall be free to issue Duplicate Share Certificate in such Share Certificate in such manner as is provided under the by-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the by-laws of the society. A copy of the registered by-laws is available for inspection by the for inspection by claimants/objectors, with the Office bearers of the Society between 10.00 AM-4.00 PM on working days from the date of publication of the notice till the date of expiry of its period

Vishwas Co-Operative Housing Society Secretary

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 • Emai: <a href="mailto:see@datasteel.com">mec@atasteel.com</a> • Website: <a href="mailto:www.tatasteel.com">www.tatasteel.com</a> • Corporate Identity Number: <a href="mailto:L27100MH1907PEC000260">L2710MH1907PEC000260</a>

अनु.	नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स	व्याजाचे प्रदान	व्याज प्रदानासाठी
क्र.	('एनसीडीज')		रेकॉर्ड डेट
۲.	एकूण ₹ २,१५० कोटी इतक्या रकमेचे २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी वाटप केलेले ८.०३% एनसीडीज (ISIN: INE081A08330)	मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४	शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४ (१० फेब्रुवारी, २०२४ आणि ११ फेब्रुवारी, २०२४ नॉन-बिझेनस डेज आहेत)

टाटा स्टील लिमिटेड

कंपनी सेकेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉपॅरिट अँड कॉम्प्लायन्स)

### वेदांता लिमिटेड

edanta vedanta unantering be good
सीआयप्तः एलरे ३२० श्रमाप्य १९६५ पीएलसी १९१३ १९ मीर. कार्यालयः १ ता मजता है कि तुम्रीर १०३, कॉलीर अलेन्द्र, अनुत गोलेक्स, कारता, अपेरी (पूर्व), गुंबई ४०० ०१३ स्थ्यानी कः . १९१२ - ६९६४ १९५० के ब्राह्म १९११ -१९१४ १९४७ के अलेक्स वेयसम्हर: www.wedanlaimiled.com ईमेल आयबी : comp. seci@vedanla.co.in.

### सूचना

्रे. १.सूचना देण्यात येते की, कंपनीचे खाली वर्णन रु. १/– दर्शनी मूल्य असलेले पुढील क्षेत्रर प्रमाणपत्र हे हरविले/गहाळ झाले आणि सदर सूचना प्रकाशन गंपासून १५ दिवसांच्या आत हरकत प्राप्त न झाल्यास, आन्ही प्रतिलीपी क्षेत्रर प्रमाणपत्र जारी करण्यास विवार करू.

अ.	शेअरधारकाचे नाव	फोलिओ क्र.	शेअर्स	विभिन्न	प्रमाणपत्र	
豖.				पासून	पर्यंत	
٩	भानुमतीबेन पटेल	एसजीएल१०३२९१	१२०	८६३८४६२३२	८६३८४६३५१	८२८४८९
2	देवनारायण मुखर्जी	एसजीएल११०१८८	200	८६९०५०९६८	८६९०५११६७	८३९५४५
	काबेरी मुखर्जी					
3	मनोरमा सी शहा	एसजीएल११४०४४	९६	८६५९६२८६८	८६५९६२९६३	८३२६८०
Х	कमलेश कुमारी कपूर	एसजीएल१०६८५५	800	८६३०६४८२८	८६३०६५२२७	८२६०५०
٩		के००३२००	४५६०	१६२००८३१	३८१८७३११०	८१४२०८
	कमलेश कुमारी कपूर			७७५४९१०३१	७७५४९३३१०	
ξ	प्रवीणचंद्र छोटेलाल पारीख	एसजीएल१११४९४	800	\E8885860	८६४४२२३५९	८३०१५६
	रमिलाबेन प्रवीणचंद्र पारीख					
૭	योगेश सी गरच	वाय००१६९७	२२००	३८७७२४१५१	३८७७२५२५०	८१७६८७
	प्रदेश भी गरन			10/93/2369	10/93V6V6a	1

ाण: नवी दिली देनांक : ३१ जानेवारी, २०२४ कंपनी मचिव आणि अनपालन अधि

## ई-लिलाव विक्री सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड

रिक्त आणि लोगां। आणिका एकतिक हाजा, ती एकती, ती एकता, क्षीवत, कुर्च (००००८).

पिक्वपुरिवास्त्रीयमां अर्थक विकादस्य अस्य क्षात्राणिकार्य, अस्य एकत्विकार्य, अस्य एकति विकादस्य (०) आणि १९(१) क्षा पातृत्वास्य सम्याद्धः

१००० सहायाच्या विकाद्ये हिन्दे हरेगर (एकतासेश) क्षात्र २००० १८ ("क्षा") 'क्षा पिक्त ५००) आणि १९(१) क्षा पातृत्वास्य सम्याद्धः

गायाच्या विकाद क्षीया (१००० क्षात्र १०० क्षात्र १००० क्षात्र १००० क्षात्र १००० क्षात्र १००० क्षात्र १०० कष्ट १०० विकादस्य १०० कष्ट १०० विकादस्य १०० विकादस्

₩.	कर्न खाते क्र	कर्जदार/सह-कर्जदाराचे	ट्रस्ट नाय	बैकेचे नाय आणि शाखा, खाते	एकुण धकीत देव	राखीय किंमत	इसारा अनामन	तिलायाची	कस्त्राचे
죶.	विक्री संस्था	नाव		ऋमांक आणि आयएकएससी	भारू २९.०१.२०२४	(भा. रु. मध्ये)	रक्कम (इअर)	दिनांक आणि	प्रकार
				कोड	रोजीप्रमाणे		भा. रु. मध्ये	येख	
0.1	66694 [\$\$0- 00004586]	१. श्री. दलाराम हिराजी चीचरी (कर्जदार) २. दग्नीदेवी हिराजी चीचरी (सह-कर्जदार)	ईएआस्सी ट्रक्ट एससी- ३७१	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४] बैक -आयसीआयसीआय बैक आयएफएससी ICIC000004	ह. १५,०१,३८२.५३/-		?,o4,000/-		प्रत्यक्ष
विक्रकतीचे वर्णन: मिलका कः: प्लॉट कः १०४, १ला मनला, डी थिंग, इमाल कः ७. साई रेलिट्रेन्सी, शिरपाय रोड, कोटक प्रॉपरीयच्या पढे, सोहल इम्पेक्सच्या समोर, पालपर, पश्चिम, टाणे, महाराह -									
801	78.0%.								
٠	?3×?0?3 [??0- 00004??6]	१. असिफिया युसूफ उद्यप्रवासा (कर्नदार) २. सी. दुरिया इस्माईल सोनी (सड्-कर्नदार)	ईएआस्सी ट्रस्ट एससी- ३०१	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४] बेक -आयसीआयसीआय बेक आयएफएससी ICIC000004	ह. ६०,०५,१८९.७४/-	₹. २१,४२,०००/-		08.03.707¥ g. 87.30	प्रत्यक्ष
विक्रकतीचे वर्णनः विक्रकत क्र. १: एसआरओ, शहपुर येथे नोंहणीकृत हि. ०९.०९.२०१६ रोजीये हरतायेज क्र. ४४५९/२०१६ मध्ये अधिक तराजीतचाराणे वर्णितेले नयीन स. क्र. १७२/५ (ज्ञा स. क्र.									
२०८	/५, आरगाव गाव, शह		पेनकोडः ४२१	२०१ वर बांधकामित पोदम नवजीवन अ					

э	१३९२११७ [११४००००३१५१] डीएचएकएल	१. जवाहर रावज (कर्जरार) २. सुप्रिया जवाहर रावज (सह- कर्जरार)	इएआस्सा ट्रस्ट एससी- ३७१	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४] बेक -आयसीआयसीआय बेक आयएफएससी ICIC0000004	¥. ₹0,८४,१९१.0९/−	₹. ₹3,40,000/-	¥. ₹,₹4,000/-	०६.०३.२०२४ बु. २.००	प्रत्यक्ष
		त क्र.: फ्लॅट क्र. ००४, तस मक	ता, झाल क्र.	दी-६, छाया नियास, आंबर-गोद ग्र	कंडच्या मागे, ताराष्ट्र रोर	च्या समोर, साळगा	व पास्थल, बोईसर	, पश्चिम, ठाने, '	विनकोड -
808	508.								
¥	१४०३४६१ [२८४- ०००००२५६] डीएसएकएस	१. पियुरामाई एम चित्रोदा (कर्जदार) २. अरुणबेन पी चित्रोदा (सह-कर्जदार)	ईएआस्सी ट्रस्ट एससी- ३०१	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४] बेक -आयसीआयसीआय बेक आयएफएससी ICIC000004	8. 69,68,840.49/-				SkdSi
चित्र	कतीचे वर्णन: एसआर	ओ, शहापूर, महाराष्ट्र वेथे सेंदर्णीक्	त दिसांकः १६.	१२.२०१६ रोजीच्या दस्तावेज क्र. ५६)	०/२०१६ मध्ये अधिका	त्वशीलबारएणे वर्णिः	तेते गाव कळवे, अ	ासनगाव (पूर्व), र	ा. बहापू,
	ठाणे – ४२१६०१ येथे है मी. चटई.	स्थल गट क्र. २०६ (भाग) आणि :	११६ जोशनीयर	बांधकाबित रॉवल सिटी अशा ज्ञात होन	ाऱ्या प्रत्निबटमधील ए-११	विगमधील तस सम	न्यावरील फ्लंट क्र.	००१, मोजमापि	184.484
ų	????&¥4	१. रोबिन सिन्हा (कर्जदार) २. झुबिन सिन्हा (सह-कर्जदार)	ईएआस्सी ट्रस्ट एससी-३०१	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४] बैक -आयसीआयसीआय बैक आयएफएससी ICIC000004	8. १,३६,२३,१२०.७५/-	8. 92,00,000/-		०६.०३.२०२४ सार्वे. ४.००	प्रत्यक्ष
			इमारत क्र. १,	गीतम सीएवरसएस, कषीवन, अभिन	व रगर आणि कषीवन ता	स्ट वस स्टीपजवल,	शहर : मुंबई उपनग	र, राज्यः महाराष्ट्र	, पिनकोद:
¥00	०६८ येथे स्थित मिळक	तीचे ते सर्व भाग आणि विभाग.							
	484888 [45R-	१. सागर बसंतराब कर्म (कर्जदार)	ईए आस्सी	ट्रस्ट एसी -[०००४०५११८३०४]	₹.	ъ.	8.	08.03.7078	

٥	१४००२२६६ (एलएपी)/ एमयुएमएसएल १८००२ ५८० (एलएपी)	<ol> <li>शी. यिकास किशोर खटवानी ('कर्नहार')</li> <li>साँ. पूजा यिकास खटवानी (सड-कर्जहार)</li> </ol>	ईएआरसी ट्रस्ट- एससी- ३९६	[०००४८५१२०१६०] बंक - आयसीआयसीआय बंक आयएकस्मसी ICIC0000004	८६,८६,८८६,२६/- (स्वयुप्सरकाल १४००२२६६) इ. ८०,१८,८९१,३६/- स्वयुप्सरकाल १८००२६८०	ह. ११,००,०००/-		68.03.7078 13. 3.00	प्रत्यक्ष	
---	--	---	-----------------------------------	---	---	-------------------	--	------------------------	-----------	--

arc.in म्हणजेच मध्ये दिलेल्या लिंक चा संदर्भ घ्याव

Edelweiss

मिळकतीचे निरीक्षणाचे दिनांक आणि वेळ अगोदर नियुक्त केल विच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपवा ईएआरसी ची वेबसाईट https:

त्तेचा पत्ता- फ्लॅट क्र. २०१ चे सर्व भाग इमारत, दक्षिण-खुला भूखंड

यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

# अदानी हाऊर्सिंग फायनान्स प्रायब्हेट लि. करिता सहीं / -प्राधिकृत अधिकारी

पुणे : जगन्नाथपुरी येथील श्री गोवर्धन पीठाचे प.पू.

ऊत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.

## TATA

TATA STEEL LIMITED

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि बीएसई लिमिटेडच्या व्हीलसेल डेस्ट मार्केट सेगमेंटवर सूचिबस्ट असलेल्या अनसिक्युअर्ड, रिडिमेबल, रेटेड, नॉन-कन्व्हटींबल डिबेंचर्सवरील व्याजाचे प्रदान खालीलप्रमाणे देय आहे:

(0.01.1	ici io i i i i i i i i i i i i i i i i i		
अनु. क्र.	नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स ('एनसीडीज')	व्याजाचे प्रदान	व्याज प्रदानासाठी रेकॉर्ड डेट
۲.	एकूण ₹ २,१५० कोटी इतक्या रकमेचे २७ फेब्रुवारी, २०२३ रोजी वाटप केलेले ८.०३% एनसीडीज (ISIN: INE081A08330)	मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४	शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४ (१० फेब्रुवारी, २०२४ आणि ११ फेब्रुवारी, २०२४ नॉन-बिझेनस डेज आहेत)

सही/-पार्वथीसम कांचिनाधम

TATA STEEL